

Mastek Limited #106,107 SDF-IV Seepz, Andheri (East), Mumbai 400096, Maharashtra, India T +91 22 6722 4200 F +91 22 6695 1331 W www.mastek.com

SEC/18/2021-22 April 30, 2021

Listing Department BSE Limited

25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Tel No. 022- 22723121 Fax No. 022- 22721919 SCRIP CODE: 523704 **Listing Department**

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

Tel No.: 022- 26598100 Fax No. 022-26598120 **SYMBOL: MASTEK**

Dear Sir(s)/Ma'am(s),

Sub: Audited Financial Results- published in newspapers for the quarter and year ended March 31, 2021.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed the copies of the newspaper advertisements published on April 30, 2021 in the following newspapers, regarding the financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2021, which was approved and declared on April 28, 2021.

- 1. The Financial Express (Mumbai edition) in English and in Guajarati (Ahmedabad edition); and
- 2. Mumbai Lakshadeep (Mumbai edition) in Marathi

Kindly take the above on your record and disseminate the same for information of investors.

Thanking you,

Yours faithfully,

For Mastek Limited

Company Secretary

Encl: AA

OSBI

State Bank of India, Retail Asset Central Processing Center-II, Tara Chambers, Near Mariaai Gate, Mumbai-Pune Road, Wakdewadi, Pune-411003.

VEHICLE SALE NOTICE Following vehicle hypothecated with State Bank of India and now is for sale "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS"

I) Name of the Borrower, ii) Address, iii) Loan Account No., iv) Particulars of Vehicle, Reserve Outstanding Amount as on date, v) Date of seizure notice Price & EMD I) Mr. Subhash Chandra Singh Model No.: MG Hector ZS EV ii) Add: Ganraj Prasad Apt. Ganesh durd, Rajwada parisar, REG.No.: MH/14/JE/9063 Tal- Miraj Dist- Sangli-416416, Fuel: ELECRTIC

iii) Loan Account No.: 39765790261, Reserve Price: Rs:16,29,144/iv) Outstanding- 21,89,503/- as on date plus interest & EMD Amt-. 1,62,915/incidental charges etc. v) SOP Notice Date :26/03/2021 Colour:-WHITE

LOKSATTA AND FINANCIAL EXPRESS ARE WITHDRAWN DUE TO MISPRINT

Date of Inspection for above vehicle: 04.05.2021 between 10:00 am to 03:00 pm Date of Auction for above vehicle: 07.05.2021 at 12:00 pm

Quotation are invited with Earnest Money Deposit above mentioned for respective vehicle by Demand Draft o Pay Order in favoring of "State Bank of India", Payable at Pune at the above address on working hours till 06.05.2021 Upto 10.00 am to 03:00 PM In sealed cover marked as "Offer for Purchase of Vehicle" for individual

Terms and Conditions. The offer must be specific for above vehicle quoting the vehicle number. The earnest money of the offer will be forfeited if the successful bidder fails to pay the quoted amount within the period of seven days from the date

of acceptance of the offer. 2. Please note that it is responsibility of the purchaser to transfer the vehicle on his/her name within one month after the delivery at his/her cost.

3. The purchaser has to take responsibilities till the vehicle is transferred to his/her name after the delivery by signing an Indemnity Bond of Rs. 100/-

Car Dealers/Agencies may participate in the tendering process but they have to transfer the vehicle on their This notice is also published for borrowers to pay our entire outstanding dues together with interest, cost

charges; expenses etc. on or before 03.05.2021 till 12.00 pm to 01.00 PM and close the loan account. Bank/Authorized Officer hereby reserves the right to reject any or all offers without assigning any reason

7. Contact for Inspection of vehicles: Mr. Hemant Kochat: 9923594489/Mr. Rahuul Mohite 9372513245

8. EARLIER ADVERTISEMENT IN THIS REGARD DATED 28.04.2021 AND 29.04.2021 PUBLISHED IN

Place: Pune. Date: 30/04/2021

Authorized Officer State Bank of India RACPC -II



MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051

DEMAND NOTICE

Notice Under Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the undersigned is the Authorised officer of Muthoot Housing Finance Company Ltd. under Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower, Co-Borrower(s), Guarantor(s) to pay the amounts mentioned in the respective Demand Notices within 60 days from the date of respective Notices issued to them that are also given below connection with above, Notices hereby given, once again, to the said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor to pay to MHFCL within 60 days from the publication of this notice, the amount mentioned herein below together with further interest @ 18% p.a. as detailed in the said Demand Notices from the date(s) mentioned below till date of payment and / or realization, payable under the loan Agreement read with other documents / writing if any, executed by the said borrowers(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset (s) have been mortgaged to MHFCL by the said Borrower Co-Borrower(s), Guarantor(s) respectively.

| Sr. No. | Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor | Date of Demand notice | Total Outstanding Amount | Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) |
|------------|--|--------------------------|---|--|
| 1 | PRAVIN SHANKARBHAI ACHARYA BHAVANA PRAVIN ACHARYA LAN No. 10100074279 | 20-04-2021 | Rs. 1,33,022.34 As on 16-04-2021 | VIBHAG B,TIKKA NO 6 1,CS NO 15 1 15 2 15 3 15 4 15 5,KADU NA WADA, RAOPURA, GUJARAT, VADODARA 390001,INDIA |
| 2 | Kanchanben Manojkumar Shivastava Manoj Kumar Hardev Srivastava Lan No. 16100008194 | 20-04-2021 | Rs. 2,89,451.09 As on 16-04-2021 | 404, 4TH FLOOR, A-9, SHIV SAI RESIDENCY, CHALTHAN - NIYOL RAOD, SURAT, GUJARART |
| 3 | Pintu Prabhuram Machiwal Mangidevi Prabhuram Machhiwal Lan No. 16100076199 | 20-04-2021 | Rs. 5,69,045.85 As on 16-04-2021 | FLAT NO 204, 2ND FLOOR, PLOT NO 24 TO 26 BLOCK NO 13 B,SY NO 411, GHANSHYAM PALACE, PALSANA, GUJARAT, SURAT, 395006, INDIA |
| 4 | DEVRAJBHAI KESARAJI PATEL JAMAKUBEN DEVRAJBHAI PATEL LAN No. 16100076243 | 20-04-2021 | Rs. 8,37,073.06 As on 24-03-2021 | FLAT NO 603, 6TH FLOOR,F P NO 440 A,KUBERNAGAR JCO OP HOUSING SOCIETY LTD,AKSHAR PALACE, KATARGAM, GUJARAT, SURAT,395004,INDIA |
| 5 | Sagarkumar Ramanbhai Parmar Ritaben Sagarbhai Parmar Lan No. 16100076277 | 20-04-2021 | Rs. 9,07,656.62 As on 16-04-2021 | FLAT NO 301,PLOT NO 1 TO 4,SY NO 186,PATEL PARK, MAHALAXMI COMPLEX, KADODARA, GUJARAT, SURAT, 394327,INDIA |
| 6 | Vimal Amrutbhai Lakhtariya Payalben Vimalkumar Lakhtariya Lan No. 16100080249 | 20-04-2021 | Rs. 13,00,513.55 As on 16-04-2021 | 184,BLOCK 198,DATTAR ROW HOUSE,MOUJE SYADALA,OLPAD,GUJARAT,SURAT,394110,INDIA |

If the said Borrowers shall fail to make payment to MHFCL as aforesaid, MHFCL shall proceed against above secured Assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, Entirely at the risks of said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) as to cost and consequences. The said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s), whether by way of sale ease or contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place: Gujarat Date: 30.04.2021 Sd/- Authorised Officer

matrimony.com MATRIMONY.COM LIMITED

CIN: L63090TN2001PLC047432 Regd. Office/ Corp. Office: No.94, TVH Beliciaa Towers, Tower II, 5th floor, MRC Nagar, Raia Annamalaipuram, Chennai - 28. Tel: +91 44 3095 3095, +91 44 49001919 E-mail: investors@matrimony.com, Website: www.matrimony.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will held on Tuesday the 11th day of May 2021, at the registered office of the Company to consider and approve amongst others, the standalone and consolidated audited financial results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2021.

The Notice is also available on the Company's website at www.matrimony.com and also the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz., www.bseindia.com and www.nseindia.com.

For MATRIMONY.COM LIMITED Place: Chennai S.VIJAYANAND Date: 29-4-2021 COMPANY SECRETARY

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

Registered office: "Tainwala House", Road No.18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-400 093. | Email- simran@tainwala.in Website- www.tainwala.in CIN NO.: L24100MH1985PLC037387

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 11" May, 2021 at 2.00 P.M. through video conferencing or other audio visual means to inter-alia, consider, approve and take on record the Audited Financial Results of the Company for the quarter and Year ended 31" March, 2021 and any other business. This information is also available on the company's website i.e. www.tainwala.in and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

SimranR Mansukhani Director Place : Mumbai DIN No: 06500475 Date :30/04/2021

For Tainwala Chemicals

and Plastics (India) Limited

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे - ३७

जाहीर सूचना

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे येथील फळे-भाजीपाला विभागातील गाळा क्रमांक ७० व ७१ हे में. दयानंद काशिनाथ ऑण्ड सन्स तर्फे भागीदार १) पार्वतीबाई दयानंद पाषाणकर २) धनंजय दयानंद पाषाणकर ३) चारुचंद्र दयानंद पाषाणकर यांना नियिमत शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी भाडेपट्टयाने देणेत आले होते. तदनंतर सर्व भागीदारांचे विनंतीनुसार दिनांक ३०/०३/२००२ रोजी गाळा क्र. ७० व ७१ है श्री. दिपक रंगनाथ शेडगे यांचे नावे वर्ग करणेत आले होते. तदनंतर कै. दिपक रंगनाथ शेडगे यांचे निधनामुळे सदर गाळ्यांवर श्री. विक्रांत दिपक शेडगे व श्री. हर्षद दिपक शेडगे यांची वारसनोंद करणेत आली आहे.

श्री.विक्रांत दिपक शेडगे व श्री. हर्षद दिपक शेडगे यांनी सदर गाळ्यांचा घाडेपड्रा होवून मिळणेकरिता. बाजार समितीकडे अर्ज सादर केला आहे. परंतु श्री. विक्रांत दिपक शेडगे व श्री.हर्षद दिपक शेडगे यांनी बाजार समितीचे लाभात भाडेपट्टा लिहन देणे अगोदर में. दयानाथ काशीनाथ ॲन्ड सन्स यांनी बाजार समितीचे लाभात लिहन दिलेला भाडेपट्टा रद्ध होणेकरिता बाजार समितीचे लाभात लिहन द्यावयाचे सरेंडर लीज लिह्न व नोंदवून देणेकरिता १) श्री.धनंजय दयानंद पाषाणकर २) श्री.चारुचंद्र दयानंद पाषाणकर व श्रीमती पार्वतीबाई दयानंद पाषाणकर हे उपस्थित न राहिलेमुळे बाजार समितीने त्यांना दिनांक २०/०५/२०१९ रोजी सरेंडर लीज नोंदणीकृत करून देणेकरिता उपस्थित राहणेबाबत पत्र दिले ते त्यांना दि: २९/०६/२०१९ रोजी मिळाले. मे.दयानंद काशीनाथ ॲण्ड सन्स तर्फे भागीदार हे उपस्थित न राहिल्यामुळे पुन्हा बाजार समितीने दिनांक २९/६/२०९९ रोजी पत्र दिले ते त्यांना दिनांक ६/८/२०१९ रोजी मिळाले. तरी देखिल ते उपस्थित न राहिलेमुळे पुन्हा दिनांक १/८/२०१९ रोजी अंतिम नोटीस देवून उपस्थित राहणेबाबत कळविले. सदर पत्रान्वये ते उपस्थित न राहिल्यास सदर बाबत त्यांचे काहीही म्हणणे नाही असे गृहित धरुन व त्यांनी बाजार समितीस दि. १/६/२००० रोजी लिहन दिलेला व सब रजि. साहेब हवेली क्र. १ यांचे कार्यालयात दस्तऐवज क्र. छा ३५४/२००० अन्वये नोंदणीकृत केलेला भाडेपड्रयाचा दस्त रद्द केले असल्याचे गृहित धरून श्री. दिपक रंगनाथ शेंडगे यांचा भाडेपद्रा नोंदणीकृत करणेत येईल व त्यानंतर त्यांनी कोणतीही तक्रार / हरकत घेतलेस ती ग्राह्म घरली जाणार नाही याची नोंद घ्यायी असे कळविले. तरी देखिल में, दयानाथ काशीनाथ ॲन्ड सन्स तर्फे भागीदार यांनी सरेंडर लीज लिहन देणेकरिता तयारी न दर्शविल्यामुळे बाजार समितीने दिनांक २३/०९/२०१९ रोजी मे. दयानाथ काशीनाथ ॲन्ड सन्स तर्फे भागीदारांना नोटीस देवून त्यांनी बाजार समितीचे लाभात दिनांक १/६/२००० रोजी लिह्न दिलेला भाडेपट्टा रह केला आहे असे कळविले असून सदरबी नोटीस त्यांना दिनांक २५/९/२०१९ रोजी मिळाली आहे. तरी, श्री.विक्रांत दिपक शेंडगे व श्री.हर्षद दिपक शेंडगे यांनी उपरोक्त गाळा क्रमांक ७० व ७९ चा भाडेपद्रा बाजार समितीचे लाभात लिहन देणेबाबत कोणाची काही तक्रार / हरकत असल्यास, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसात कृषि उत्पन्न बाजार समिती पूणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/हरकत विचारात घेतली जाणार नाही व सदर गाळ्यांचा भाडेपड़ा नोंदणीकृत करून घेणेत येईल याची नोंद घ्यावी.

प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

Mastek *

MASTEK LIMITED

CIN No.: L74140GJ1982PLC005215 Registered Office: 804/805, President House, Opp.C.N.Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad-380 006 Tel. No.: +91-79-2656-4337; Fax No.: +91-22-6695-1331 E-mail: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

| Particulars | Quarter ended March 31, 2021 | Quarter ended March 31, 2020 | Year ended March 31, 2021 | Year ended March 31, 2020 | |
|---|------------------------------------|------------------------------------|---------------------------------|---------------------------------|--|
| | (Refer Note 3) | (Refer Note 3) | (Audited) | (Audited) | |
| Total income from Operations (net) | 48,321 | 33,666 | 172,186 | 107,148 | |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 9,721 | 6,686 | 33,933 | 16,815 | |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 9,721 | 4,931 | 33,933 | 14,408 | |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 7,571 | 3,894 | 25,175 | 11,381 | |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 7,816 | (989) | 38,884 | 12,148 | |
| Equity Share Capital | 1,262 | 1,214 | 1,262 | 1,214 | |
| Other Equity | | | 84,592 | 77,832 | |
| Earning per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) not annualised (in ₹) | | | | | |
| (a) Basic | 24.14 | 14.03 | 84.92 | 45.21 | |
| (b) Diluted | 23.28 | 13.33 | 81.88 | 42.93 | |

 The above Audited Consolidated Financial Results have been prepared under Indian Accounting Standards (IND AS) and reviewed by the Audit Committee and were thereafter approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on April 28, 2021.

2. Key data relating to Audited Standalone Financial Results under IND AS of Mastek Limited is as under (7 In Lakhs)

| Particulars | Quarter ended March 31, 2021 | Quarter ended March 31, 2020 | Year ended March 31, 2021 | Year ended March 31, 2020 |
|----------------------------|------------------------------------|------------------------------------|---------------------------------|---------------------------------|
| | (Refer Note 3) | (Refer Note 3) | (Audited) | (Audited) |
| Total Income | 6,243 | 5,586 | 22,201 | 21,230 |
| Profit before Tax | 857 | 1,518 | 3,396 | 3,383 |
| Tax Expenses | 303 | 313 | 1,750 | 638 |
| Net Profit after tax | 554 | 1,205 | 1,646 | 2,745 |
| he figures of the last qua | rter of each financia | vear are the ha | lancing figure h | netween audite |

The figures of the last quarter of each financial year are the balancing figure between audited results in respect of full financial year and the published year to date reviewed figure upto the third quarter of respective financial year.

4. The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.mastek.com.

> For & on behalf of Board of Directors Mastek Limited Ashank Desai

Vice Chairman & Managing Director

For Muthoot Housing Finance Company Limited **PUBLIC NOTICE - ENVIRONMENTAL CLEARANCE** FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

State Level Environment Impact Assessment Authority, Gujarat has accorded Environmental Clearance for the Building Construction Project of Mangla Group at F.P. No. 77 (R.S. No. 54, 55 & 56) and F.P. No. 76 (R.S. No. 57 + 61, F.P No. 78/Paiki) Vadsar, Vadodara proposed by Mr. Manish K Patel and Mrs. Virbala K Patel vide' letter no. SEIAA/GUJ/EC/8(a)/429/2021 dated 19/04/2021 under the provision of EIA Notification, 14" September, 2006.

Copy of the Clearance Letter is available with the Gujarat Pollution Control Board, and may also be seen at websites of the SEIAA, Gujarat at www.seiaa.gujarat.gov.in Date: 30/04/2021

| PUNJAB & SIND BANI (A Govt. of India Undertaking) Where Service is a way of life |
|--|
|--|

Branch-Shivaji Nagar, Pune

NOTICE U/s 13 (2) OF SARFAESI ACT 2002 This Demand Notice is hereby given under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial issets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 here in after calling upon the under mentioned Borrowers / Guarantors to repay, the Amounts outstanding for the Credit Facilities granted to them / on their Guarantee, within 60 days from the date of this Notice. If you fail to repay to the Bank the below mentioned amount with further interest and incidental expenses, costs etc. in terms of this notice u/s 13(2) of the Act, the Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-Section (4) of Section 13 and under other applicable provisions of the said Act. You are also put on notice that in

erms of sub-section 13 of Section 13 you shall not transfer by sale, lease or otherwise the said secured assets detailed below of this notice without obtaining written consent of the Bank. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the The details of the account and Secured Assets along with Amount Outstanding is given below.

| Name of the Borrowers and Guarantors | Outstanding amount + | Date of NPA | |
|--|---|---------------------------|--|
| Description of the properties mortgaged | Future interest & other expenses thereon (₹) | Demand Notice Date | |
| Borrower – Sh Arjun Waghmare, Smt Sarita Arjun Waghmare | 8,75,517.83 + future interest + | 31.03.2021 | |
| Guarantor – Sh Satnam Singh Ramgadia | other expenses | 05.04.2021 | |
| Flat No. 113 & 114, 1st Floor, Jai Ganesh Plaza, Road, Kondhwa Budruk, Pune - 411048. | Survey No. 66, Above Kanha | a Hotel, Katraj – Kondhwa | |
| Borrower – Sh Arjun Waghmare; | 9,74,655.50 + | 31.03.2021 | |
| Guarantor – Sh Satnam Singh Ramgadia | future interest + other expenses | 05.04.2021 | |
| Flat No. 113 & 114, 1st Floor, Jai Ganesh Plaza, Road, Kondhwa Budruk, Pune - 411048. | Survey No. 66, Above Kanha | a Hotel, Katraj – Kondhwa | |
| Borrower – Sh Sameer Manohar Gaikwad Guarantor – Sh Mangesh Bhagaram | 33,32,474.91 + future interest + | 31.03.2021 | |
| Guarantor – on mangesh bhagaram | nuture interest + | TO MONTH AND TRAIN | |

Flat No. 3, Second Floor, Unit No. 6, Plot No. 1+13+14, MADHAVBAG Co-operative Housing Society

other expenses

SIMANDHAR BROKING LIMITED RELEVANT PARTICULARS Name of corporate debtor Simandhar Broking Limited Date of incorporation of corporate debto 02/03/2007 RoC-Ahmedabad, Gujarat Authority under which corporate debtor is incorporated / registered U67120GJ2007PLC050141 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor Address of the registered office Registered Office at: 801, Wall Street-1 Opp. Orient Club, Ellisbridge and principal office (if any) Ahmedabad - 380006, Gujarat, India of corporate debtor Insolvency commencement date 26.04.2021 in respect of corporate debtor (order received on 29.04.2021) Estimated date of closure of 23.10.2021 nsolvency resolution process Name and registration number of the insolvency Mr. Omkar Maloo Reg. No.: professional acting as interim resolution professional IBBI/IPA-001/IP-P00435/2017-18/10758 Address and e-mail of the Address: 403, 4th Floor, Shaival Plaza, Gujarat interim resolution professional, College Road, Ellisbridge, Ahmedabad - 380 006 Email ID: omkar@ormaloo.com as registered with the Board Address: 403, 4th Floor, Shaival Plaza, Gujarat Address and e-mail to be used for correspondence with the College Road, Ellisbridge, Ahmedabad - 380 006 Email ID: ipsimandharbroking@gmail.com interim resolution professional. 13.05.2021 Last date for submission of claims Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals identified Not Applicable to act as Authorised Representative of creditor in a class (Three names for each class)

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

(a) Relevant Forms and Weblink:https://www.ibbi.gov.in/home/downloads Physical Address: 403, 4th Floor, Shaival Plaza, Gujarat (b) Details of authorized College Road, Ellisbridge, Ahmedabad - 380 006 representative available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Simandhar Broking Limited on 26.04.2021 (order received on 29.04.2021). The creditors of Simandhar Broking Limited, are hereby called upon to submit their claims

with proof on or before 13.05.2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

(Omkar Maloo) Interim Resolution Professional Date: 29-04-2021 Simandhar Broking Limited Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00435/2017-18/10758 Place: Ahmedabad

District Pune.

Y VIDYA SAHAKARI BANK LTD.

Ph. No.: 020 - 24477748 , 24477749. CTS 1355, Shukrawar Peth, Plot No. 72, Natu Baug, Pune - 411002 email : vidya.ho@vidyabank.com

05.04.2021

Authorized Officer, Puniab & Sind Bank

PUBLIC SALE / RE-AUCTION NOTICE

The Authorized Officer of Vidya Sahakari Bank Ltd., has taken Actual Physical Possession of Mortgaged Properties on dated 16/03/2021 from Nayab Tahsildar, Pimpri Chinchwad, Taluka Haveli, Dist, Pune as per order given by District Magistrate, Pune of the following properties and decided to Sale the immovable to recover Bank dues of the following defaulted borrowers as mentioned below under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 rule (8) & (9) on as is where is basis on 23/04/2021 but No Bidder has come in the Auction due to Government declared a lockdown from 22/04/2021 to 01/05/2021 for growing outbreak of the Corona Virus, Hence The under signed Authorized Officer decided to Public Sale/Re-Auction on Friday 04/06/2021.

| Name of The Borrowers/Guarantors /Mortgagor/ a/c Nos. & Branch | 13(2) Demand Notice & date of Physical Possession of Mortgage Properties & Bal. as on 28.02.2021 | Description of the Mortgage Properties | Reserve Price | Re-Auction Dt & Time, Place |
|---|---|--|---|---|
| Mr. Sandeep Nemichand Shah Mrs. Varsha Sandeep Shah Mr. Balasaheb Tanaji Thopate Mr. Santosh Nemichand Shah Loan Account no. EML/197, Bhosari Branch, Pune. | Demand Notice u/s 13(2) Dt. 18/04/2018 & Balance as on Dated: 31/03/2018 of Rs.18,21,900=00 Plus Further Interest & Recovery Expenses From Dated 01/04/2018. Physical Possession of Mortgage Property received from Nayab Tahsildar, Pimpri Chinchwad, Taluka Haveli, Dist. Pune on dt. 16/03/2021 O/s Balance as on 28/02/2021 of Rs. 24,53,162=00 Plus Further Interest & Recovery Exp. From Dated 01/03/2021 | Survey No. 498, corresponding CTS No. 1909, of Mouje Kasarwadi, Pune, PCMC limit, Flat No.3, situated at Ground Floor in the Building known as "Sarita Kunj Apartment" 'B' wing Building, admeasuring about 40.50 sq. mtrs. i.e. 436 sq. ft. + open space area 27.87 sq. mtrs. i.e. 300 sq. fts. [having total Saleable built-up area 51.45 sq. mtrs. i.e. 556 sq. fts.] | EMD Rs. 2.00 | On Friday 04/06/2021 At 11.00 a.m. PLACE; Vidya Sahakari Bank Ltd., Bhosari Branch Shop No. 1. |
| Mr. Santosh Nemichand Shah Mrs. Sayali Santosh Shah Mr. Balasaheb Tanaji Thopate Mr. Sandeep Nemichand Shah Loan Account no. EML/198, | Demand Notice u/s 13(2) Dt. 18/04/2018 & Balance as on Dated: 31/03/2018 of Rs.32,35,189=00 Plus Further Interest & Recovery Expenses From Dated 01/04/2018. Physical Possession of Mortgage Property received from Nayab Tahsildar, Pimpri Chinchwad, Taluka Haveli, Dist. Pune on dt. 16/03/2021 | Shop No. 24, admeasuring about 437 sq. ft. situated on the Ground Floor in the Building Known as "Wadhwani Plaza", situated at Survey No. 206/1, corresponding City Survey No. 470/1/1, of Mouje Pimpri Waghere, Taluka Haveli, | Reserve Price Rs. 52.44 Lakh EMD Rs. 5.25 | "Saidham" Building, S.No. 681, Hissa No. 1/16, Landewadi, |

Further Interest & Recovery Exp. From Dated 01/03/2021 Terms and Conditions: 1. The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the auction without assigning any reason thereof, 2. The Terms & Conditions of the Sale will be available at above mentioned Head Office address during office hours, 3. The Sale/Re-Auction of the above mentioned immovable property will be conducted on 04/06/2021 at 11.00 a.m. at above given Sale/Re-Auction Venue, 4. Properties visit through our Bhosari Branch arrange during office hours.

3. O/s Balance as on 28/02/2021 of Rs. 40,94,497=50 Plus

Place :- Pune Date :- 30/04/2021

Bhosari Branch, Pune.

Ltd. Kothrud. Pune - 411038

Date: 30.04.2021 | Place: PUNE

Authorised Officer Vidya Sahakari Bank Ltd, Pune

Lakh

Bhosari,

Pune: 411026



Place: Mumbai

Date : April 28, 2021

A Market Leader in Security, Cash Logistics & Facility Management

SIS Limited

(Formerly known as 'Security and Intelligence Services (India) Limited') Registered Office: Annapoorna Bhawan, Telephone Exchange Road, Kurji, Patna - 800010 CIN: L75230BR1985PLC002083

Extracts of audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2021

(Rs. in millions, except per share data)

| Particulars | Quarter ended March 31, 2021 | Year ended March 31, 2021 | Quarter ended March 31, 2020 | |
|--|---------------------------------|------------------------------|---------------------------------|--|
| | (Audited) | (Audited) | (Audited) | |
| Total income from operations | 24,452.05 | 91,273.04 | 22,097.46 | |
| Net profit/(loss) for the period (before tax and exceptional items) | 4,171.64 | 7,588.40 | 1,146.98 | |
| Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items) | 1,409.18 | 4,825.94 | 1,146.98 | |
| Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items) | 1,022.33 | 3,672.10 | -39.10 | |
| Total comprehensive income/(loss) for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) | 996.71 | 4,427.32 | -178.43 | |
| Equity share capital | 741.51 | 741.51 | 733.19 | |
| Other equity | 17,566.12 | 17,566.12 | 13,151.00 | |
| Earnings per share (of Rs.5 each) (for continuing and discontinued operations) - | (Not annualised) | (Annualised) | (Not annualised) | |
| 1. Basic | 6.91 | 24.85 | -0.28 | |
| 2. Diluted | 6.88 | 24.73 | -0.28 | |

II. Financial Results (Standalone Information)

(Rs. in millions)

| Particulars | Quarter ended March 31, 2021 | Year ended March 31, 2021 | Quarter ended March 31, 2020 |
|--|---------------------------------|------------------------------|---------------------------------|
| | (Audited) | (Audited) | (Audited) |
| Total income from operations | 7,753.42 | 30,040.79 | 7,858.77 |
| Profit/(loss) before tax | 166.43 | 856.06 | 348.97 |
| Total comprehensive income/(loss) for the period | 94.87 | 525.07 | -477.16 |
| Nataran Nataran | | | - 5 |

Notes:

Place: New Delhi

Date: April 28, 2021

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) ("NSE"), BSE Limited (www.bseindia.com) ("BSE") and the Company (www.sisindia.com).
- 2. The Statement of audited consolidated Financial Results ("the Statement") of the Group, its associates and its jointly controlled entities for the guarter and year ended March 31, 2021 has been reviewed by the Audit Committee and, thereafter, approved by the Board of Directors in its meeting held on April 28, 2021.
- During the quarter ended March 31, 2021, the minority shareholder of SIS, Henderson Holdings Pte Ltd. exercised the option to sell the remaining 40% shares in that company held by the entity pursuant to the agreements executed in 2019. As a result of this option being exercised irrevocably, the liability for the value of these 40% shares have reduced by INR 2,762.46 Mn and the same has been recognised during the quarter under "Other gains/losses" in the Statement of Profit and Loss. At the same time, with this future value forming a significant part of the goodwill on acquisition of this company, the Group has decided to write down the corresponding amount of goodwill by a similar amount of INR 2,762,46 Mn. This has been recognised as an exceptional charge for the guarter ended March 31, 2021.
- On March 30, 2021, the Parent has issued 1,900 Secured Rated Listed Redeemable Non-Convertible Debentures ("the Debentures") of face value of INR 1.00 million each, aggregating to INR 1,900 million, on a private placement basis. As per the terms of the issue, the net proceeds shall be utilised towards payment of existing outstanding loans or NCDs of the Parent, financing of purchase of a business by way of slump sale or acquisition/purchase of shares of a company, working capital requirements and general corporate purposes. The Debentures carry a coupon rate of 7,90% p.a. payable annually and are redeemable at par after 2 years from the date of allotment. The debentures will be secured by way of security created over a portion of the Parent's shareholding in one of its subsidiary companies.

The Board of Directors of the Parent, at the meeting held on February 15, 2021, has approved a proposal to buy-back up to 1,818,181 equity shares of face value of 5 each of the Parent for an aggregate amount not exceeding 1,000 million, being 1.24% of the total paid up equity share capital of the Parent as on March 31, 2020, at INR 550 per equity share. The shareholders of the Parent approved the proposal on March 20, 2021, by way of a special resolution through postal ballot. The record date has been fixed as April 9, 2021 for determining the names of the shareholders eligible to participate in the buyback and the related entitlement.

For and on behalf of the Board of Directors of

SIS Limited sd/-

Ravindra Kishore Sinha

Chairman

www.sisindia.com







financialexp.

3ા. લાખમાં



Regd. Office: 46C, Velachery Main Road, Velachery, Chennai - 600042 CIN No: L72300TN1998PLC041033 Email: investorcontact@allsectech.com

Notice is hereby given, pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Regulations 42 & 43 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the company has fixed Friday, May 7, 2021 as Record Date for the purpose of determining eligible shareholders entitled to receive Interim Dividend of Rs. 15/- per equity share for the financial year 2020-21, as declared by the Board of Directors of the company in their meeting held on April 29, 2021.

By Order of the Board For Allsec Technologies Limited DGM Legal & Date: 29th April, 2021

matrimony.com

MATRIMONY.COM LIMITED Regd. Office/ Corp. Office: No.94, TVH Beliciaa Towers, Tower II, 5th floor RC Nagar, Raja Annamalaipuram, Chennai - 28 Tel: +91 44 3095 3095, +91 44 49001919 E-mail: investors@matrimony.com,

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will held on Tuesday the 11th day of May 2021, at the registered office of the Company to consider and approve amongst others, the standalone and consolidated audited financial results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2021.

The Notice is also available on the C o m p a n y 's we b s i te a t www.matrimony.com and also the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed , www.bseindia.com and nseindia.com.

For MATRIMONY.COM LIMITED S VI.ΙΔΥΔΝΔΝΓ

Date: 29-4-2021 COMPANY SECRETARY

Mastek^{*}**●**

માસ્ટેક લીમીટેડ

CIN No.: L74140GJ1982PLC005215 **૨૪૩૨ઽર્ડ ઓફીસ** : ૮૦૪/૮૦૫, પ્રેસિડન્ટ હાઉસ,સી.એન. વિદ્યાલય સામે, આંબાવાડી સર્કલ પાસે. આંબાવાડી. અમદાવાદ - ૩૮૦ ૦૦૬ **ફોન નં.**: +૯૧-૭૯-૨૬૫૬-૪૩૩૭, ફેક્સ નં.: +૯૧-૨૨-૬૬૯૫-૧૩૩૧

ย**ม**ัย**ด:** investor_grievances@Mastek.com, **dัดสเยอ:** www.mastek.com 3૧ માર્ચ , ૨૦૨૧ નાં રોજપુરા થતાં ત્રિમાસિક ગાળા અને વર્ષના

ઓડિટેડ સંચુક્ત નાણાંકિય પરિણામોનો સાર

| ત્રિમાસિક | અર્દાવાર્ષિક | ત્રિમાસિક | વર્ષનાં |
|--------------|---|--|---|
| ગાળાનાં અંતે | ગાળાનાં અંતે | ગાળાનાં અંતે | અંતે |
| 39.03.2029 | 39.03.2020 | 39.03.2029 | 39.03.2020 |
| (જુઓ નોંધ ૩) | (જુઓ નોંધ ૩) | (ઓડિટેડ) | (ઓડિટેડ) |
| ४८,३२१ | 33,555 | ૧૭૨,૧૮૬ | १०७,१४८ |
| | | | |
| ૯,૭૨૧ | ६,६८६ | ३३,૯३३ | ૧૬,૮૧૫ |
| | | | |
| ૯,૭૨૧ | ४,७३१ | ३३,૯३३ | ૧૪,૪૦૮ |
| | | | |
| ૭,૫૭૧ | 3,८૯४ | ૨૫,૧૭૫ | ૧૧,૩૮૧ |
| | | | |
| | | | |
| ७,८१६ | (७८७) | 3८,८८४ | ૧૨,૧૪૮ |
| ૧,૨૬૨ | ૧,૨૧૪ | ૧,૨૬૨ | ૧,૨૧૪ |
| - | - | ૮૪,૫૯૨ | 99,८3२ |
| | | | |
| | | | |
| ૨૪.૧૪ | ૧૪. ૦૩ | ८४.७२ | ૪૫.૨૧ |
| ૨૩.૨૮ | ૧ ૩.૩૩ | ८१.८८ | ૪૨.૯૩ |
| | ગાળાનાં અંતે 34.03.૨૦૨૧ (જુઓ નોંધ 3) ૪૮,૩૨૧ ૯,૭૨૧ ૭,૫૭૧ ૭,૮૧૬ ૧,૨૬૨ – | ગાળાનાં અંતે 34.03.૨૦૨૦ (જુઓ નોંધ 3) (જુઓ નોંધ 3) (જુઓ નોંધ 3) ૪૮,૩૨૧ ૩૩,૬૬૬ ૯,૭૨૧ ૬,૬૮૬ ૯,૭૨૧ ૪,૯૩૧ ૭,૫૭૧ ૩,૮૯૪ ૭,૮૧૬ (૯૮૯) ૧,૨૬૨ ૧,૨૧૪ – ૨૪.૧૪ ૧૪.૦૩ | সিমামিঙ্ক সর্যন্ত্র্যিষ্ঠ সামোমিঙ্ক সামোনা ভান বিষয়ে ব |

નોંધ :

- ૧. ઉપરોક્ત સંયક્ત નાણાંકિય પરિણામો ઇન્ડિયન એકાઉન્ટીંગ સ્ટાન્ડર્ડસ(ઇન્ડ એએસ) હેઠળ તૈયાર કરવામાં આવ્યાં છે અને ઓડિટ કમીટી દ્વારા તેની સમીક્ષા કરવામાં આવી હતી અને ૨૮ એપ્રિલ ૨૦૨૧ ના રોજ યોજાયેલ બોર્ડ ઓફ ડાયરેક્ટર્સની બેઠકમાં રેકોર્ડ પર લેવામાં આવ્યાં હતાં.
- ૨. માસ્ટેક લીમીટેડના ઇન્ડ એએસ હેઠળ ઓડિટેડ અલાયદા નાણાંકિય પરિણામોને સંબંધિત મહત્વાની માહીતીઃ _{રૂા. લાખમાં}

| વિગતો | ત્રિમાસિક ગાળાનાં અંતે 3૧.૦૩.૨૦૨૧ | અર્દ્ધવાર્ષિક ગાળાનાં અંતે 3૧.૦૩.૨૦૨૦ | ત્રિમાસિક ગાળાનાં અંતે ૩૧.૦૩.૨૦૨૧ | વર્ષનાં અંતે 3૧.૦૩.૨૦૨૦ | |
|---------------------|---|---|---|-------------------------------|--|
| | (જુઓ નોંધ ૩) | (જુઓ નોંધ ૩) | (ઓડિટેડ) | (ઓડિટેડ) | |
| કુલ આવક | ६,२४३ | ૫,૫૮૬ | ૨૨,૨૦૧ | ૨૧,૨૩૦ | |
| વેરા પહેલા નફો | ૮૫૭ | ૧,૫૧૮ | उ,उ८६ | 3,3८3 | |
| વેરા ખર્ચ | 303 | ૩૧૩ | ૧,૭૫૦ | ६३८ | |
| વેરા પછી ચોખ્ખો નફો | ૫૫૪ | ૧,૨૦૫ | १,६४६ | ૨,૭૪૫ | |

- ૩. બંને નાણાંકિય વર્ષના છેક્ષા ત્રિમાસિક ગાળાના આંકેડા સંપુર્ણ નાણાંકિય વર્ષ અને નાણાંકિય વર્ષના ત્રિમાસિક ગાળા સુધી વર્ષની અંતિમ તારીખના આંકડાને સંબંધિત ઓડિટેડ નાણાંકિય પરિણામો વચ્ચેના સંતુલિત આંકડા છે.
- ૪. સેબી (લિસ્ટીંગ ઓબ્લીગેશન્સ અને ડિસક્લોઝર રીકવાયરમેન્ટ્સ)નિયમનો, ૨૦૧૫ ના નિયમન ૩૩ હેઠળ સ્ટોક એક્સચેન્જમા ફાઇલ કરાયેલ ૩૧ માર્ચ, ૨૦૨૦ ના રોજ પુરા થતાં ત્રિમાસિકના અન-ઓડિટેડ નાણાંકિય પરીણામોની વિગતવાર માહીતીનો સાર ઉપર મુજબ છે. ઉપરોક્ત અન-ઓડિટેડ નાણાંકિય પરિણામોની સંપુર્ણ માહીતી સ્ટોક એક્સચેન્જ વેબસાઇટ www.bseindia.com, www.nseindia.com અને કંપનીની વેબસાઇટ www.mastek.com પર પણ ઉપલબ્ધ છે.

બોર્ડ ઓફ ડાયરેક્ટર્સ વતી અને માટે માસ્ટેક લીમીટેડ

સહી/-

સ્થળ : મુંબઇ તારીખ: ૨૮ એપ્રિલ, ૨૦૨૧

અશાંક દેસાઇ વાઇસ ચેરમેન અને મેનેજિંગ ડાચરેક્ટર

MAGMA FINCORP LIMITED

Registered Office: Development House, 24, Park Street, Kolkata - 700016 Tel. No.: +91 (033) 444017350; Website: www.magma.co.in; CIN: L51504WB1978PLC031813

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Magma Fincorp Limited ("Target Company") on the Open Offer (as defined below) made by Rising Sun Holdings Private Limited ("Acquirer") together with Mr Sanjay Chamria ("PAC 1") and Mr Mayank Poddar ("PAC 2"), in their capacity as the persons acting in concert with the Acquirer (collectively, "PACs") to the public shareholders of the Target Company, under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations,

| 1. | Date | April 29, 2021 |
|-----|---|---|
| 2. | Name of the Target Company (TC) | MAGMA FINCORP LIMITED |
| 3. | Details of the Offer pertaining to TC | Open offer for the acquisition of up to 19,88,32,105 fully paid-up equity shares having a face value of INR 2/- each ("Equity Shares"), representing 26% of the Expanded Voting Share Capital (as defined in the Letter of Offer dated April 28, 2021) of the Target Company, from all public shareholders of Target Company, made by the Acquirer and the PACs ("Offer" o "Open offer"), at a price of INR 70.27/- per Equity Share, being the offer price of INR 70/- pe Equity Share ("Offer Price") together with interest of INR 0.27/- per Equity Share, in terms of Regulation 3(1) and 4 of SEBI (SAST) Regulations. The Public Announcement dated February 10, 2021 (the "PA"), Detailed Public Statement published on February 17, 2021 (the "DPS") Letter of Offer dated April 28, 2021 (the "LoF") have been issued by Axis Capital Limited, the Manager to the Open Offer, on behalf of the Acquirer and the PACs. |
| 4. | Name(s) of the acquirer and PAC with the acquirer | Acquirer - Rising Sun Holdings Private Limited PAC 1 - Mr Sanjay Chamria PAC 2 - Mr Mayank Poddar |
| 5. | Name of the Manager to the offer | Axis Capital Limited 1st Floor, Axis House, C-2 Wadia International Centre, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 025 Maharashtra, India Tel: +91 22 4325 2183; Fax: +91 22 4325 3000 Email: magma.openoffer@axiscap.in Contact Person: Mr Ankit Bhatia SEBI Registration No.: INM000012029 |
| 6. | Members of the Committee of Independent Directors (IDC) (Please indicate the chairperson of the Committee separately) | Mrs. Vijayalakshmi R Iyer - Chairperson Mr. Sunil Chandiramani Mr. Bontha Prasada Rao |
| 7. | IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any | All the IDC Members are Independent and Non-Executive Directors of the TC and none of the IDC members hold any equity shares in the TC. |
| 8. | Trading in the Equity shares/other securities of the TC by IDCMembers | None of the members of IDC have traded in any of the equity shares/other securities of the TC during the period of 12 months prior to the PA dated February 10, 2021 and till the date of this recommendation. |
| 9. | IDC Member's relationship with the acquirer and PACs (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any. | None of the Members of IDC: (a) are directors of the Acquirer; (b) hold any equity shares or other securities of the Acquirer; or (c) have any contracts/relationship with the Acquirer or the PACs. |
| 10. | Trading in the Equity shares/other securities of the Acquirer by IDC Members | None of the IDC members have traded in equity shares/other securities of the Acquirer during the period of 12 months prior to the PA dated February 10, 2021 and till the date of this recommendation. |
| 11. | Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable | The IDC is of the opinion that the price of INR 70.27/- per Equity Share, being the Offer Price of INR 70/- per Equity Share together with interest of INR 0.27/- per Equity Share, offered by the Acquirer is in accordance with the regulations prescribed under the SEBI (SAST) Regulations and accordingly, the open offer is fair and reasonable. |
| 12. | Summary of reasons for recommendation (IDC may also invite attention to any other place, e.g. company's website, where its detailed recommendations along with written advice of the independent adviser, if any can be seen by the shareholder) | The IDC has perused the PA, DPS and LoF issued on behalf of the Acquirer and the PACs The IDC further noted that public shareholders whose Equity Shares are accepted in the Oper Offer will be paid INR 70.27/- per Equity Share, being the Offer Price of INR 70/- per Equity Share together with interest of INR 0.27/- per Equity Share. The recommendation of IDC, as mentioned in para 11 above, is based on the fact that the Offer Price, viz., INR 70/- is computed as per Regulation 8 (2) of the SEBI (SAST) Regulations The IDC noted that M/s. Patki & Soman, Chartered Accountants (FRN: 107830W) have duly certified the prices computed as per Regulation 8 (2) of SEBI (SAST) Regulations, 2011. Considering all relevant factors, and based on the review of the PA, DPS, and LoF, the IDC is of the opinion that the price of INR 70.27/- per Equity Share, being the Offer Price of INR 70/- per Equity Share together with interest of INR 0.27/- per Equity Share, as offered by the Acquire is (a) in accordance with the regulations prescribed under the SEBI (SAST) Regulations; and (b) accordingly, the Open Offer is fair and reasonable. The shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Open offer and take an informed decision about tendering the Equity Shares held by them in the Open offer. |
| | | <u> </u> |

respectively, which is higher than the Offer Price. To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information

The members of the IDC would like to draw attention to the closing market price of the Equity

Shares on National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") as on April 28, 2021, being INR 118.70 per Equity Share and INR 118.65 per Equity Share,

required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations For and on behalf of Committee of Independent Directors of Magma Fincorp Limited

Vijayalakshmi R lyer

Chairperson of Committee of Independent Directors

13. Details of Independent Advisors, if any. Nil

14. Any other matter(s) to be highlighted

DIN: 05242960 Place : Mumbai Date : 29 April, 2021

PRESSMAI

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company ARMAN FINANCIAL SERTICES LIMITED having Registered Office Address at 502-503, Sakar - III, Opp. High Court, Off. Ashram Road, Ahmedabad, Gujarat, 380014 have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person(s) who has a claim(s) in respect of the said shares should lodge the same with

the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any furthe

Name(s) of holder(s) Folio No. No. of shares Certificiate No. Distinctive No. DAYBEN PATEL D00142 100 22694 2266701 / 22668 Name of Shareholder(s) - Vijayben Maganlal Jithra

Place: Rajkot | Date 30.04.202

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company ARMAN FINANCIAL SERTICES LIMITED having Registered Office Address at 502-503, Sakar - III, Opp. High Court, Off. Ashram Road, Ahmedabad, Gujarat, 380014 have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person(s) who has a claim(s) in respect of the said shares should lodge the same with

the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any furthe

Name of Shareholder(s) - Kalaria Kirtiben Rajnikantbha Place: Rajkot | Date 30.04.202

IN TIMELINE FOR INVITATION EXPRESSION OF INTEREST FOR SUBMISSION OF ASSET MONETISATION PLAN(S) FOR CERTAIN SUBSIDIARIES/INVESTMENTS OF RELIANCE CAPITAL LIMITED

We refer to the Invitation for Expression of Interest for Submission of Asser Monetisation Plan(s) for certain subsidiaries/investments of Reliance Capita Limited dated October 31, 2020 ("Invitation") and Advertisement dated October 31, 2020 and December 7, 2020 published in Financial Express and Navshakti. In light of recent regulatory developments and pursuant to the decision of the Committee of Debenture Holders, the last date for submission of expression of interest for the investments held by Reliance Capital Limited only in Reliance General Insurance Company Limited, Reliance Nippon Life Insurance Company Limited and Reliance Health Insurance Limited has been extended to May 15, 2021 until 5 pm IST. Other than the extension ir timeline set out herein, all other terms and conditions of the Invitation remain

Interested parties may refer to the document titled Invitation for Supplemental "Expression of Interest" for Asset Monetisation Plans uploaded or www.vistraitcl.com for submission of Expression of Interest ("EOI") and other documents in relation thereto. The interested parties submitting EOI must ensure that they meet the eligibility criteria prescribed under the Invitation. For all updates, amendments, modifications, corrigendum and information in relation to the asset monetisation process, please visit the website

www.vistraitcl.com on a regular basis.

HITACHI

ABB POWER PRODUCTS AND SYSTEMS INDIA LIMITED

CIN: L31904KA2019PLC121597

Registered Office: 8th Floor, Brigade Opus, 70/401, Kodigehalli Main Road, Bengaluru-560 092 Website: https://www.hitachiabb-powergrids.com/in/en; Email: in-investorhelpdesk_appsil@hitachi-powergrids.com Phone no:+91 80 2204 1800

NOTICE OF THE 2ND ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE **E-VOTING INFORMATION**

(A) ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE:

Notice is hereby given that the 2nd Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Thursday, May 27, 2021 at 11.00 A.M. (IST) through video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses set forth in the AGM notice dated February 26, 2021. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, which allow the Companies to hold AGM through VC/ OAVM, the 2nd AGM of the Company is being held through VC/OAVM.

In terms of the said Circulars, the AGM Notice along with the Audited Balance Sheet as at December 31, 2020, Audited Profit & Loss, Cash Flow Statement for the financial year ended December 31, 2020, together with the Reports of the Directors and Auditors thereon will be sent to the Members whose E-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s)/ KFin Technologies Private Limited, (KFintech), the Registrar and Share Transfer Agents of the Company The AGM notice and Annual Report will be uploaded on the Company's website at https://www.hitachiabb-powergrids com/in/en/about-us/investor-relations/financial-results--reports-and-presentations. The AGM Notice and Annual Report will also be available on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company have been listed viz., BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and on website of National Securities Depository Limited (NSDL). Members including Members who have not registered their E-mail addresses with Company/Depository Participant(s), can download the AGM Notice and Annual Report from any of the said websites

The Members whose E-mail address is not registered with the KFintech/ Depository Participant(s) (DP), are required to follow following steps to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail from NSDL:

Registration of e-mail address permanently with Company/DP: Members are requested to register the same with their concerned DPs, in respect of electronic holding and with KFintech (Registrars and Share Transfer Agents (RTA)) in respect of physical holding, by writing to them at einward.ris@kfintech.com. Further, those Members who have already registered their e-mail addresses are requested to keep their e-mail addresses validated/ updated with their DPs/KFintech to enable servicing of notices/documents/Annual Reports and other communications electronically to their e-mail address in future.

ii) Alternatively, Members may:

- (1) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to in-investorhelpdesk_appsil@hitachi-powergrids.com
- (2) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to in-investorhelpdesk appsil@hitachi-powergrids.com
- (3) Alternatively member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (1) or (2) as the case may be.

For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites. The Members are requested to refer the AGM notice for instructions for attending the AGM through VC / OAVM and viewing WEBCAST of AGM. The AGM related documents will be available for electronic inspection by the Members of the Company during office hours on any working day of the Company upto the date of AGM.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from May 21, 2021 to May 27, 2021 (both days inclusive) to determine the eligible shareholders who would be entitled for the payment of dividend for the year ended December 31, 2020, if declared, at the 2nd AGM.

(B) REMOTE E-VOTING

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and the provisions of Regulation 44 of the Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in the AGM notice. The businesses to be transacted through voting by electronic means are given below:

As Ordinary Business: (1) Adoption of Financial Statements and Reports of the Board of Directors and the Auditors thereon for the year ended December 31, 2020 (2) Declaration of dividend

As Special business: (3) – Appointment of Mr. Achim Michael Braun (DIN: 08596097) as a Director (4) Appointment of Mr. Ismo Antero Haka (DIN: 08598862) as a Director (5) Approval of remuneration to the Cost Auditor of the Company for Financial period from January 01, 2021 to March 31, 2022 (6) To borrow money in excess of prescribed limit as per Companies Act 2013.

| SI No | Details / Activity | Particulars |
|-------|--------------------|---|
| | | Commencement: 9.00 a.m. IST on Saturday, May 22, 2021 Conclusion: 5.00 p.m. IST on Wednesday, May 26, 2021 |
| 2. | Cut-off date | Wednesday, May 19, 2021 |

The remote e-voting module shall be disabled for voting after 5.00 pm on Wednesday, May 26, 2021. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she / it shall not be allowed to change it subsequently. The Members who have not cast their vote electronically, and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the AGM but they are not entitled to cast their vote again during the AGM. Members whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, May 19, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting during the AGM as the case maybe.

Members who hold shares in dematerialized form and want to provide/change/ correct their bank account details should send the same immediately to their concerned Depository Participant. Members are also requested to give the MICR Code of their bank to their Depository Participant. While making the payment of Dividend, the RTA is obliged to use only the data provided by the Depositories, in case of such dematerialized shares. Members who are holding shares in physical form are advised to submit the particulars of their bank account to the KFintech. Please refer AGM notice for detailed instructions

Members who would like to express their views/ask questions as a speaker at the Meeting may pre-register themselves by sending a request from their registered e-mail address mentioning their names, DP ID and Client ID/folio number, PAN and mobile number at in-investorhelpdesk_appsil@hitachi-powergrids.com between Thursday, May 20, 2021 (9.00 a.m. IST) and Monday, 24, 2021 (5.00 p.m. IST). Only those Members who have preregistered themselves as a speaker will be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Webcast facility:

Members may kindly note that the Company will provide webcast of the proceedings of AGM. Members who are entitled to participate in the AGM, can view the proceedings of AGM by logging into website of NSDL website at https://www. evoting.nsdl.com using their e-voting login credentials.

For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e-voting and Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date i.e. Wednesday, May 19, 2021 may obtain the User ID and Password by following aforementioned steps or may write an E-mail to the Company at in-investorhelpdesk_appsil@hitachi-powergrids.com or to NSDL at evoting@nsdl.co.in or reach out to NSDL on 1800 1020 990 /1800 224 430

By Order of the Board of Directors For ABB Power Products and Systems India Limited

Poovanna Ammatanda General Counsel & Company Secretary FCS-4741

Bengaluru, April 29, 2021

रेल्वेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी कोविड रुग्णांकरिता २२ अतिरिक्त डबे केले कार्यान्वित

नवी दिल्ली, दि.२९ कोविड विरोधात देशाच्या एकत्रित लढ्याला अधिक बळ देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्या बह आयामी उपक्रमांमधून ६४,००० खाटांची सोय असलेले सुमारे ४००० विलगीकरण डबे तैनात केले आहेत. राज्यांबरोबर समन्वित काम करण्यासाठी आणि शक्य तितक्या जलदगतीने पोहोचण्यासाठी रेल्वेने विकेंद्रित योजना आखली असून त्याद्वारे संलग्न कृतीसाठी विभागांना सामंजस्य करारावर काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या जाळ्यात मागणी असलेल्या ठिकाणी हे विलगीकरण डबे सहजपणे हलवता येणार आहेत. यानुसार, राज्यांच्या मागणीनुसार सध्या २९९० खाटांची सोय असलेले १९१ डबे विविध राज्यांना कोविड रुग्णासाठी देण्यात आले आहेत. विलगीकरणाची सोय असलेले हे डबे सध्या दिल्ली, अजनी आयसीडी आणि नंदूरबार तर इंदूरजवळच्या तीही

इथे उपयोगात आहेत.

रुट मोबाइल लिमिटेड

कंपनी ओळख क्रमांक: U72900MH2004PLC146323 नोंदणीकृत कार्यालय: 4 थ डायमेंशन, 3 रा मजला, नाइंडस्पेस, मालाड (पश्चिम), मुंबई 400064

फोन: (022) 4033 7676 | फॅक्स: (022) 4033 7650 वेबसाइट: www.routemobile.com | ईमेल: investors@routemobile.com सूचना

. सेबीच्या नियमन 47 (वाचनाची निवेदने व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली 2015 नुसार नियम 29 नुसा अधिसूचना रेण्यात आली आहे, त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली जाइंछ (व्हिडिओ कॉन्फरन्स / अन्य ऑडिओ- व्हिज्युअल म्हणजे) **मंगळवार, 18 मे 2021** रोजी, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या कंपनीच्या लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार करण्यास आणि मंजर करण्यासाठी आणि अंतिम लाभांशाच्या शिफारसीवर विचार करण्यासाठी. ३१ मार्च २०२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश, काही असल्यास, सूचनेवर विचा _{करण्यात} येईल.

सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, 2015 च्या नियम 46(2) च्या अनुषंगाने गहिती कंपनीच्या <u>www.routemobile.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असून बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाइट वरून मिळवता येईल. रुट मोबाइल लिमिटेडसार्ठ

दिनांक : एप्रिल 29, 2021 स्थान : मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचेद्वारे शासनाकडे नोंदणीकृत

असलेल्या आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेमध्ये एम.सी.जी.एम

व्हेंडर असणाऱ्या कंत्राटदारांकडून एकूण ०४ कामांकरिता अंदाजित

रू.६२४३०८४ रक्कमेची/रक्कमेच्या निविदा आमंत्रित करण्यात येत

आहेत; तसेच त्या कंत्राटदारास रू.१ लाखाच्या कामाची

कार्यप्रणवताची हमी देऊन आवश्यक ती निविदा माहिती व ई-निविदा

प्रक्रियेसाठी www.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our client, Smt. Kantadevi Kantilal Jain, Mr. Anil Kantilal Jain & Mr. Ankit Kantilal Jain, who purchased Flat

No. 7, admg.76.39 Sq. Mts. equivalent to 822 sq. ft. built up, 2nd floor, Building No. 2, in Satya Sonal CHSL (Sonal Apartment), Constructed on

Land bearing CTS No. 378 situated at Jayprakash Nagar Road No. 2, Goregaon (East), Mumbai – 400 063 (Said Flat) vide Registered

Agreement for Sale dated 06.04.2021 (BRL-4/5359/2021) from Mr. Dhanji Champshi Gala & Mr. Dhanji Champshi Gala, Mrs. Nikita Rajesh Shah, Mr. Mayur Dhanji Gala & Mrs. Urvashi Kunal Shah. My

client states that Parvati D. Gala expired on 01.01.2015 and living behind her Mr. Dhanji Gala, Mrs. Nikita Rajesh Shah, Mrs. Urvashi Kunal Shah

and Mr. Mayur Dhanji Gala as the only legal heirs and related to each

If any person having claim, right, title or interest of any nature

whatsoever in the above said Flat and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge,

lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 7 days from the publication of this notice to Venkateshwara Law Associates, 2008,

Haware Infotech Park, Plot no. 39/3, Sector 30A, Vashi, Navi Mumba

VENKATESHWARA LAW ASSOCIATES

Office No. 2008, Haware Infotech Park, Plot No. 39/3, Sector 30A,

Vashi, Navi Mumbai - 400 703.

400 703., failing which, the claim of the such person/s, if any, will deemed

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्रीमती

दिपीका चेतन वेजानी आणि (२) श्री. चेतन जयसुखलाल वेजानी, र/ठि.: फ्लॅट

क्र.९०६. दिव्य पार्श्व को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. हरिदास नगर.

साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे क्र.बीआरएल-२/४८१९/

२०२१ अंतर्गत उपनिबंधक, बोरिवली क्र.०२ (मुंबई) यांचे समक्ष दिनांक १९.०४.२०२१

रोजी नोंदणीकृत दिनांक ३१.१२.२०२० रोजीचे विक्री करारनामाअंतर्गत फ्लॅट क्र.२०२

क्षेत्रफळ सुमारे ६८१.५७ चौ.फु. (रेरानुसार कार्पेट), २रा मजला, शुभ आशिष को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पारेख लेन, एस.व्ही. रोड, कांदिवली (प.),

मुंबई-४०००६७, इमारतीमध्ये तळ + वरील ४ मजले लिफ्टशिवाय, सर्व्हे क्र.९८

हिस्सा क्र.८, प्लॉट क्र.०३, सीटीएस क्र.७१, ७१/१ ते ७१/१२, गाव मालाड (उत्तर)

तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर (यापुढे

सदर पलॅट म्हणून संदर्भ) ही जागा मालकी तत्त्वावर श्री. अल्केश हिमतलाल गांधी

यांच्याकडून (हस्तांतरकर्ता) आणि (१) श्री. पंकज हिमतलाल गांधी, (२) श्री. चेतन

हिमतलाल गांधी, (३) श्री. राजेश हिमतलाल गांधी (निश्चिती पक्षकार) यांच्याकडून

माझे अशिलांनी नमृद केले आहे की, मे. ए.बी. बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट

लिमिटेड आणि श्री. अल्केश हिमतलाल गांधी (विकासक) ज्यांनी श्री. अल्केश

हिमतलाल गांधी यांना सदर फ्लॅट वाटप केला होता, यांच्या दरम्यान झालेला

क्र.बीआरएल-२-८३४-२०१४ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १ फेब्रुवारी, २०१४ रोजीचे

माझे अशिलांनी येथे नम्द केले आहे की, श्री. अल्केश हिमतलाल गांधी हे **सुद्धा शुभ**

आशिष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य झाले आहेत आणि

सदर सोसायटीने श्री. अल्केश हिमतलाल गांधी यांना अनुक्रमांक ०२१ ते ०२५ धारक

रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स असलेले दिनांक १५

सर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट

किंवा सदर भागप्रमाणपत्राबाबत वारसाहक, परिरक्षा, मृत्युपत्र, बक्षीस, विक्री, तारण अधिभार, न्यास, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा ताबा, अधिभार, परवाना, लिस

पेन्डन्स, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार

असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत खालील

स्वाक्षरीकर्तांना त्यांच्या कार्यालयात त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजांसह सादर

करावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि

स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामा झाला होता.

सप्टेंबर, १९६९ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.०५ सुद्धा वितरीत केले.

माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

to have been waived and/or abandoned for all intents and purpose

Date: 30/04/2021

खरेटी केली आहे

other by blood and there are no other legal heirs and representative.

पीआरओ/१८०/जाहि./२०२१-२२

प्रमुख लीगल, कंपनी सचिव आणि कंप्लायंस अधिकारी

routemobile

apcotex

31st March 2021.

www.nseindia.com

Place: Navi Mumbai

Date: 28th April, 2021

कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख

स्थापना/नोंदणीकरण झाले आहे

/मर्यादित दायित्व ओळख क्रमांक

६ अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख

कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ

परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक

मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे

ारिसमापकाचे पत्ता व ई-मेल

गपरावयाचे पत्ता व ई-मेल

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख

न्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको

कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक

प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता

कॉर्पोरेट ऋणकोचे नोंटणीकत कार्यालय व पत्ताः १९ महावीर नगर एन एच

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI

(LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that that a

meeting of Board of Directors of the Company is scheduled to

be held on Thursday, the 6th May 2021 inter-alia to consider

. To consider and approve the audited financial results and

financial statement for the quarter and financial year ended

To consider and recommend final dividend, if any, for the

The information contained in this notice is also available on

the company's website www.apcotex.com and on the website

of the Stock Exchanges, www.bseindia.com and

जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी (लिक्वीडेशन प्रोसेस) रेंग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये)

इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड यांच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

२६.०५.२००९

इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड

कंपनी निबंधक, अहमदाबाद

गजरात-३९६१९५. भारत.

नंदीश सुनिलभाई विन

२०२०-२०२१/१३२७०

१२.0४.२0२१

२७.०५.२०२१ येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १२.०४.^२०२१ **इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेड**च्या परिसमापन प्रारंभार आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ-न्यायालय १ यांनी दिला आहे.

इलेक्ट्रा ॲक्युम्युलेटर्स लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमुर त्त्यावर परिसमापकाकडे २७ **मे,** २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे टाव्याचे परावे फक्त विद्यत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्य

यु२९१००जीजे२००९टीएलसी०५७०५३

पत्ताः कार्यालय क्र.३३-ए, विद्या विला कंपाऊंड, जून

१२.०४.२०२१ (२७.०४.२०२१ रोजी आदेश अपलोड)

नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र, भारत

नोंद.क्र.:आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी०२११७/

पत्ता: सी/५३, शांती निकेतन रो हाऊस, सागर कॉम्प्लेक्स समो

स्नेह संकुल वाडीच्या बाजुला, आनंद महल रोड, सुरत-३९५००९

पत्ता: सी/५३, शांती निकेतन रो हाऊस, सागर कॉम्प्लेक्स समोर

स्नेह संकुल वाडीच्या बाजुला, आनंद महल रोड, सुरत-३९५००९

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी : नंदीश सनिलभाई विन

ई–मेलः ip.nandish.vin@gmail.com

ई-मेलः ip.nandish.vin@gmail.com

By order of the Board

Anand V. Kumashi

Company Secretary

For Apcotex Industries Limited

financial year ended 31st March 2021.

apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

जाहीर सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, **मे. गोल्ड सील होल्डींग्ज प्रा.लि.,** कंपनी कायदा अंतर्गत स्थापना, नोंदणी क्र.०४२७१४ व सीआयएन क्र.:यु६७१२०एमएच१९८७पीटीसी०४२७१४ हे निवासी ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, क्षेत्रफळ १६४५ चौ.फ्. फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई–४०००१३ तसेच एक कारपार्किंग जागा आणि फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.चे अनुक्रमांक १३१ ते १३५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे प गुर्णपणे भरणा केलेले शेअर्स समाविष्ट भागप्रमाणपत्र क्र.२४, <u>सीएस क्र.१४१ (भाग), लोअर</u> <u>परळ विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जी (दक्षिण) वॉर्ड</u> अंतर्गत करनिर्धारित असलेल्या जागेचे मालक आहेत, यांनी आमचे अशिलाकडे त्यांचे ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तसेच एक कारपार्किंग जागा व ५ शेअर्स जे नॅशनल को–ऑप. बँक लि.चे तारण प्रलंबित कर्ज व्यतिरित सर्व अधिभार व दायित्वापासून मुक्त आहेत त्यातील त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित व लाभ यासह विक्री, हस्तांतर करू इंच्छित आहेत

कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस तसेच कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्थेस ड्युप्लेक्स फ्लंट क्र.८०२, ८वा व ९वा मजला, बी विंग, फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००९३ तसेच एक कारपार्किंग जागा आणि ५ शेअर्स किंवा सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतरण न्यास, भाडेपट्टा, कर्ज, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्क, ताबा, लिव्ह ॲण्ड लायसन्स वहिवाट, गहाणवट, तारण, वारसाहक्क, मृत्युपत्र, परिरक्षा, न्यास, ताबा, व्यवसाय, पारिवारीव यवस्था/तजवीज/फाळणी, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचे हकूमनामा आणि/किंवा आदेश, निवाडा, लिस पेन्डन्स, कंत्राट, विक्री करारनामा, एमओयु, भागीदारी, जमा न केलेले शासकीय कर व जीएसटी व मुद्रांक शुल्क, कोणतीही व्यवस्था किंवा अन्य इतर प्रकारे. फक्त नॅशनल को-ऑप. बँक लिमिटेडचे प्रलंबित तारण कर्ज व्यतिरिक्त, कोणताही अधिकार, हक्क, हित दावा, मागणी असल्यास त्यांनी त्यांचे दावे योग्य स्वरुपात वैध व कायदेशीर दस्तावेजी पुराव्यांसः लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <u>१४ दिवसात</u> खालील स्वाक्षरीकर्ता <mark>व्ही.एन</mark> **गोलवाला ॲण्ड कंपनी,** ॲडव्होकेटस् यांना कळवावे, अन्यथा ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.८०२, ८वा व ९वा मजला. बी विंग. फिनीक्स टॉवर बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. या जागेचे विक्री व हस्तांतर असे अधिकार, हक्क, लाभ, हित, दावा आणि/किंवा मागणी विचारात । घेता पूर्ण केले जाईल आणि असे दावा व मागणी जर सूचना कालावधीपासून १४ दिवसार उद्भवल्यास रद्द, माघारी घेतले, अवैध, अयोग्य आहेत असे समजले जाईल.

व्ही.एन. गोलवाला ॲण्ड कं., ॲडव्होकेटस् चेतन व्ही. गोलवाल दिनांक: ३०.०४.२०२१ खरेदीदारांचे वकील ३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी, डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८ ई-मेलः cvgolwala@gmail.com

जनसंपर्क अधिकारी



नोंद.क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०२११७/२०२०-२०२१/१३२७० Starlog Enterprises Limited

दिनांक: ३०.०४.२०२१

141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai 400021, India Tel: +91-22-23665333 Fax: +91-22-23649236 Email: hq@starlog.in Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

दाव्याचे पुरावे व्यक्तिश:, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 ₹. In Lakhs except per share data

| | | | | <. in Lakins | except per | Snare data |
|--|------------|------------|---------------------------|--------------|------------|------------|
| Particulars | Q | uarter End | ed | Nine Mon | ths Ended | Year ended |
| | | | 31.12.2019 (Unaudited) | | | |
| 1. (a) Revenue from Operations | 4,148.47 | 4,573.01 | 4,289.49 | 12,213.65 | | |
| (b) Other Income | 338.62 | | 42.62 | 719.64 | | |
| Total Income | 4,487.09 | 4,808.78 | 4,332.11 | 12,933.29 | 14,615.24 | 20,777.0 |
| 2. Expenditure: | | | | | | |
| a. Employee Cost | 522.35 | 362.97 | 409.10 | 1,203.55 | | 1,586.3 |
| b. Operation and Administration Cost | 3,300.40 | | 4,764.51 | | 12,350.74 | |
| c. Finance Cost | 1,599.57 | 1,567.53 | 1,776.26 | 4,738.63 | | 6,766.9 |
| d. Depreciation | 720.49 | | 782.11 | 2,176.72 | | 3,085.9 |
| e. Total (a to d) | 6,142.81 | 6,033.95 | 7,731.99 | | 20,943.35 | |
| 3. Profit/(Loss) before exceptional items and tax | (1,655.71) | (1,225.17) | (3,399.89) | (4,489.96) | (6,328.10) | (5,688.85 |
| 4. Exceptional Items | | - | - | - | (177.59) | 20.5 |
| 5. Profit/(Loss) before tax | (1,655.71) | (1,225.17) | (3,399.89) | (4,489.96) | (6,505.69) | (5,668.28 |
| 6. Tax Expense: | | | | | | |
| a. Current Tax Expense | 0.35 | 0.35 | 0.71 | 1.06 | 0.93 | -18.0 |
| b. Deferred Tax Expense | - | - | - | - | - | |
| Total Tax Expense | 0.35 | 0.35 | 0.71 | 1.06 | 0.93 | (18.08 |
| 7. Profit/(Loss) after tax | (1,656.07) | (1,225.53) | (3,400.60) | (4,491.02) | (6,506.62) | (5,686.36 |
| 8. Other Comprehensive income (net of tax) | | | | | | |
| a. Items that will not be reclassified to profit or loss | - | - | - | - | - | 6.73 |
| b. Items that will be reclassified to profit or loss | - | - | - | - | - | |
| 9. Total Other Comprehensive income (net of tax) | - | - | - | - | - | 6.73 |
| 10. Total Comprehensive income for the period | | | | | | |
| (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive | | | | | | |
| Income for the period) | (1,656.07) | (1,225.53) | (3,400.60) | (4,491.02) | (6,506.62) | (5,679.63 |
| 11. Profit / (Loss) attributable to: | | | | | | |
| Owners of Starlog Enterprises Limited | | (1,026.69) | | | (4,551.23) | |
| Non-controlling interests | (322.04) | (198.83) | (1,321.91) | (832.85) | (1,955.40) | (1,555.61 |
| 12.Other comprehensive income attributable to: | | | | | | |
| Owners of Starlog Enterprises Limited | - | - | - | - | - | 11.58 |
| Non-controlling interests | - | - | - | - | - | (4.85 |
| 13. Total comprehensive income attributable to: | | | | | | |
| Owners of Starlog Enterprises Limited | | | (2,078.69) | | (4,551.23) | |
| Non-controlling interests | (322.04) | (198.83) | (1,321.91) | (832.85) | (1,955.40) | (1,560.46 |
| 14. Paid Up Equity Share Capital | | | | | | |
| (Face Value Rs. 10/- Each) | 1,197.00 | 1,197.00 | 1,197.00 | 1,197.00 | 1,197.00 | 1,197.00 |
| Reserves Excluding Revaluation Reserves as per | | | | | | |
| Balance Sheet of previous accounting year | | - | - | - | - | (79.45 |
| 15. Earnings per equity share (for continuing and | | | | | | |
| discontinued operations) (Not Annualised) (In Rs.) | | - | | - | - | |
| a. Basic | (11.14) | (8.58) | (17.37) | (30.56) | (38.02) | (34.42 |
| b. Diluted | (11.14) | (8.58) | (17.37) | (30.56) | (38.02) | (34.42) |

. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at the meeting held on 28th April 2021.

The results for the quarter ended 31st December, 2020, have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company in compliance with the requirement of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescriber under section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognized accounting practices and policie to the extent applicable The financial results for the Nine months ended 31st December, 2020, of West Quay Multiport Pvt, Ltd. ("herein after referred as a subsidiar

company") and South West Port Limited ("herein after referred as a Associates company") are not received by Starlog Enterprises Ltd. ("Holding company") and financial result of subsidiary and associates companies is not included in consolidated financial results. Louis Dreyfus Armateur's SAS ("LDA") has made equity investment in Alba Asia Private Limited("AAPL") which is pending for allotment. On allotment, AAPL will cease to be joint venture of the Company and become subsidiary of LDA. Financial result of AAPL is not received by the company, hence not included in consolidated financial result.

The holding company has prepared consolidated financial statement, based on the financials results which are yet to be approved by the board of the respective Companies. i.e Starlift Services Pvt. Ltd., Dakshin Bharat Gateway Terminals Pvt. Ltd. ("DBGT"), India Ports & Logistics Pvt. Ltd. ("IPL"), Starport Logistics Ltd., ABG Turnkey Pvt. Ltd and Kandla Container Terminal Pvt. Ltd. As on 31st March,2020, The company's current liabilities are in excess of it's current assets by Rs. 25,821 lakhs and company has

incurred losses of Rs. 4491.02 lakhs up to 31st December, 2020 (year to date). The Group has plans to mitigate the gap between current assets and current liabilities which is mainly on account of current maturities of long term debts, by monetizing some of its fixed assets, entering into settlement agreements with lenders and refinancing its current borrowing so as to enable the group to meet it

The Company has operated only in one reportable segment.

Covid - 19 pandemic had been rapidly spreading throughout the world. The Government of India has taken significant measures to control the spread of virus which included complete lockdown and restrictions in activities. This affected the Company's operations considerably during the nine month ended 31st December, 2020, and impacted the revenue and operations of the Company during the period. The Company is monitoring the situation closely. Since it is a dynamic and fast changing situation, the actual impacts in the future may be different from those estimated as at the date of approval of these financial results.

0.The above consolidated financial results are available on the company website www.starlog.in and also on the website of BSE

Starlog Enterprises Limited

Date: April 29, 2021

(PUBLIC NOTICE)

rnis is to inform the Public that my client Shri /irendra Chandrakant Shah (HUF) through ts Karta Shri. Virendra Chandrakant Shah had reported about lost / misplaced of his original Agreement for Sale of Flat No. 303, Brd Floor, admeasuring 350 Sq. Ft, Super Built Up area in the Society known as Mahendra Krupa CHSL, situated at Koliwada, Ram Mandir Road, Bhayandar (West), Thane 401 101, constructed on land bearing C.T.S No. 325, Village - Bhayandar, Dist. Thane ("The said Flat") as on 04/02/2021 has been found and in custody of my client.

Mastek *****●

Place: Bhavandar

Date:30/04/2021

Adv. Anilkumar M. Marlecha

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Share Certificate No. 9 dt. 18-6-1966 in Origina ontaining 5 shares of Rs, 50 each in respec of Flat No. 35-C, 4th Floor, situated at 27 Nesbit Road, Mazgaon Terrace CHS Ltd. Mazgaon Mumbai - 10 In the names of Shr Firoz Abdulkader Presswala & Late Mrs. Sabera Firoz Presswala has been lost/ nisplaced and an application has been made by him to the Society for issue of duplicate share certificate. The Society invites claims or objections (in writing) for the same within a period of 14 days from the publication of this notice. if no such letter is received in this period the Society shall be free to issue Duplicate Share Certificate.

ACTIVE TIMES (English) Dated 03/03/202 nd (2) MUMBAI LAKSHADEEP (Marathi Dated 03/03/2021 published by the undersigned for my client ARUN KUMAR MAGANLAL SANGHVI, wherein due to ypographical error Agreement Dated 28/07/1980, entered into between **M/s** NAZIR ABDULLA & Sons and Mrs KUMUDABAI R. ULMAN forming chain o tle of said Flat No. 201, 2nd Floor, Building C. Aashiana CHS Ltd., I.C. Colony, Boriya (West), Mumbai- 400103, is written a: 28/07/1986, instead of 28/07/1980 and ccordingly notified through orrigendum which please be noted by on Sd/- Advocate Mr. N.R. Pande Mobile No. 9869049486 Date: 30/04/202

मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५

नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अहमदाबाद-३८०००६. **दूर.:**+९१-७९-२६५६४३३७**, फॅक्स:**+९१-२२-६६९५१३३१ ई-मेल: investor_grievances@mastek.com, वेबसाईट: www.mastek.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

| | संपलेली | संपलेली | संपलेले | संपलेले |
|--|--------------|--------------|--------------|--------------|
| | तिमाही | तिमाही | वर्ष | वर्ष |
| तपशील | ३१.०३.२०२१ | 38.03.2020 | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२० |
| | संदर्भ टीप ३ | संदर्भ टीप ३ | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | ४८३२१ | ३३६६६ | १७२१८६ | १०७१४८ |
| कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक | | | | |
| आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | ९७२१ | ६६८६ | ३३९३३ | १६८१५ |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक | | | | |
| आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर) | ९७२१ | ४९३१ | ३३९३३ | १४४०८ |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक | | | | |
| आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ৬५७१ | ३८९४ | २५१७५ | ११३८१ |
| कालावधीकरिता एकूण सर्वेंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष | | | | |
| नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ७८१६ | (९८९) | ४८८८६ | १२१४८ |
| समभाग भांडवल | १२६२ | १२१४ | १२६२ | १२१४ |
| इतर समभाग | - | - | ८४५९२ | ७७८३२ |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.५/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत | | | | |
| कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही) (रु.) | | | | |
| १. मूळ | २४.१४ | १४.0३ | ८४.९२ | ४५.२१ |
| २. सौमिकृत | २३.२८ | १३.३३ | ۷۶.۷۷ | ४२.९३ |

.वरील लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत आहेत आणि भारतीय लेखाप्रमाण (इंड एएस) अंतर्गत तयार करण्यात आले आहेत आणि नंतर संचालक मंडळाच्या दिनांक २८ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.

.मास्टेक लिमिटेडचे इंड एएसअंतर्गत लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षसंदर्भात प्रमुख माहिती खालीलप्रमाणे: **(रु. लाखात)**

| | सपलली | संपलली | सपलल | सपलल |
|--|-------------------|--------------|-----------------|----------------|
| | तिमाही | तिमाही | वर्ष | वर्ष |
| तपशील | ३१.०३.२०२१ | 38.03.7070 | ३१.०३.२०२१ | 38.03.2020 |
| | संदर्भ टीप ३ | संदर्भ टीप ३ | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| र्कूण उत्पन्न | ६२४३ | ५५८६ | २२२०१ | २१२३० |
| करपूर्व नफा | ८५७ | १५१८ | ३३९६ | ३३८३ |
| कर खर्च | 303 | 383 | १७५० | ६३८ |
| करानंतर निव्वळ नफा | ५५४ | १२०५ | १६४६ | રહ૪५ |
| उपत्येक वित्तीय वर्षाच्या अंतिम तिमाहीकरिताचे आकर् | हे हे संपर्ण विनी | य वर्ष आणि स | गंबंधित वित्तीय | वर्षाच्या ततीय |

तिमाहीपर्यंत पुनर्विलोकीत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

.सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता मास्टेक लिमिटेड

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

सही/-

अशांक देसाई

ठिकाण: मुंबई दिनांक: २८ एप्रिल, २०२१

> SINDU VALLEY TECHNOLOGIES LIMITED CIN: L65990MH1976PLC018902

Regd Office: 46 Mulji Jetha Building, 187 Princess Street, Mumbai - 400 002. Tel: 022-22610052; e-mail : sinduvalley76@gmail.com

POST OFFER ADVERTISEMENT

This advertisement is being issued by Arihant Capital Markets Limited, Manager to the Offer on behalf of Bhadra Paper Mills Limited ("Acquirer") pursuant to Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011, as amended ("SEBI SAST Regulations") in respect of Open Offer to acquire up to 1,82,000 Equity Shares of face value Rs. 10/- each ("the Open Offer"), constituting 26% of the fully diluted voting Equity Share Capital of SINDU VALLEY TECHNOLOGIES LIMITED ("Target Company") at a price of Rs. 21.50 per Equity Share. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Offer and corrigendum to the DPS was published on December 8, 2020 and on March 26, 2021, respectively, in (a) Business Standard, all India English & Hindi editions; and (b) Mumbai Lakshadeep, Mumbai Marathi edition.

1. Name of the Target Company : Sindu Valley Technologies Limited : Bhadra Paper Mills Limited Name of the Acquirers 2. Persons Acting in Concert Name of Manager to the Offer : Arihant Capital Markets Limited Name of Registrar to the Offer : Universal Capital Securities Private Limited 5.

Offer Details a. Date of Opening of the Offer: April 8, 2021

6.

b. Date of closure of the Offer : April 26, 2021

Date of payment of consideration : Not applicable since no Equity Shares were tendered under the offer Details of Acquisition:

8. Sr. Particulars Proposed in the No offer document Rs. 21.50 8.1 Offer Price Rs. 21.50 8.2 Aggregate number of shares tendered 1,82,000 Nil 8.3 Aggregate number of shares accepted 1,82,000 Not applicable Not applicable 8.4 Size of the Offer Rs. 39,13,000/-(Number of shares multiplied by offer price per share) 8.5 Shareholding of the Acquirers -before Agreement / Public NIL NIL Announcement (No. & %) Shares Acquired by way of Agreement Number 5.14.860 5.14.860 % of Fully Diluted Equity Share Capital 73.55% 73.55% Shares Acquired by way of Open Offer 1,82,000 Nil % of Fully Diluted Equity Share Capital N.A 26.00% 8.8 Shares acquired after Detailed Public Statement NIL Number of shares acquired NIL Price of the shares acquired % of the shares acquired 8.9 Post offer shareholding of Acquirers Number % of Fully Diluted Equity Share Capital 6,96,860 5,14,860 99.55% 73.55% 8.10 Pre & Post offer shareholding of the Public Pre-Offer Pre-Offer 85,140 (26.45%) 1,85,140 (26.45%) Post-Offer 3,140 (0.45%) 1,85,140 (26.45%)

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for fulfilling the obligations under SEBI SAST Regulations.

A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited (BSE) and at the Registered Office of the Target Company

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers: **Arihant Capital Markets Limited**

ArihantCapital

Merchant Banking Division

#1011, Solitaire Corporate Park, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: 022-42254800; Fax: 022-42254880

Website: www.arihantcapital.com

Saket Agarwal Managing Director

Email: mbd@arihantcapital.com

Contact Persons: Mr. Amol Kshirsagar / Mr. Satish Kumar P

Date: April 29, 2020

अमोल आरोते (वकील उच्च न्यायालय) **ठिकाण:** मुंबई २, रानडे अपार्टमेंट, सावरपाडा कॉर्नर, काजुपाडा, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ **दिनांक:** ३०.०४.२०२१

Place: Mumbai